

“पोलीस अधीक्षक” दर्जाच्या भा.पो.से./  
रा.पो.से. अधिका-यांच्या बदली/  
पदस्थापनेबाबत.

महाराष्ट्र शासन  
गृह विभाग

शासन आदेश क्र. आयपीएस-२०२२/प्र.क्र.३९२/एक/पोल-१.

दुसरा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई. पिन-४०० ०३२.

दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२२.

- संदर्भ** :-
- १) शासन आदेश, गृह विभाग, क्र.आयपीएस-२०२२/प्र.क्र.२७६/पोल-१, दिनांक २८.०७.२०२२.
  - २) शासन आदेश, गृह विभाग, क्र.आयपीएस-२०२२/प्र.क्र.३३४/पोल-१, दिनांक १४.१०.२०२२.
  - ३) शासन आदेश, गृह विभाग, क्र.भापोसे-२०२२/प्र.क्र.३७६/एक/पोल-१, दिनांक २०.१०.२०२२.
  - ४) शासन आदेश, गृह विभाग, क्र.भापोसे-२०२२/प्र.क्र.३७६/दोन/पोल-१, दिनांक २०.१०.२०२२.
  - ५) शासन आदेश, गृह विभाग, क्र.भापोसे-२०२२/प्र.क्र.३७६/एक/पोल-१, दिनांक २१.१०.२०२२.

**शासन आदेश-**

महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न यामधील तरतुदीनुसार, पुढील तक्त्यातील स्तंभ (२) मध्ये नमूद भा.पो.से./रा.पो.से. अधिका-यांची, स्तंभ (३) मध्ये नमूद पदांवरून, स्तंभ (४) मध्ये निर्दिष्ट पदांवर, याद्वारे, बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे:-

अ.क्र. (१)	पोलीस अधिका-याचे नाव (२)	विद्यमान पदस्थापना (३)	बदलीने पदस्थापना (४)
१.	श्री. इप्पर मंचक ज्ञानोबा	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, पिंपरी चिंचवड	पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक
२.	श्री. अभिनव दिलीपराव देशमुख	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
३.	श्री.अनिल सुभाष पारसकर	उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई	पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
४.	श्री. एम. रामकुमार	सहायक पोलीस महानिरीक्षक (का. व. सु), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालय, मुंबई.	पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
५.	श्री. ए.एच. चावरिया	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
६.	श्री. मनोज पाटील	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर

अ.क्र. (१)	पोलीस अधिका-याचे नाव (२)	विद्यमान पदस्थापना (३)	बदलीने पदस्थापना (४)
७.	श्री. प्रणय अशोक	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, मुंबई	समादेशक, रा. रा. पोलीस बल, गट क्र.११, नवी मुंबई.
८.	श्री. अमोघ जीवन गांवकर	पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती	पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
९.	श्री. मंजुनाथ सिंगे	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-९, मुंबई	सहायक पोलीस महानिरीक्षक (का. व. सु), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालय, मुंबई.
१०.	श्री. राकेश चंद्र कलासागर	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.९, अमरावती
११.	श्रीम. प्रियंका नारनवरे	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, पुणे शहर	समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र. ४, नागपूर
१२.	श्री. गौरव सिंग	पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक	पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
१३.	श्रीम.तेजस्वी बाळासाहेब सातपुते	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
१४.	श्री. प्रविण मुंडे	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
१५.	श्री.दीक्षितकुमार अशोक गेडाम	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
१६.	श्री. मंगेश शिंदे	समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र. २, पुणे	पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
१७.	श्री. अजय कुमार बन्सल	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
१८.	श्री. मोहित कुमार गर्ग	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
१९.	श्रीम. भाग्यश्री नवटके	पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर	समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१७, चंद्रपूर

अ.क्र. (१)	पोलीस अधिका-याचे नाव (२)	विद्यमान पदस्थापना (३)	बदलीने पदस्थापना (४)
२०.	श्री. संदीप सिंह गिल्ल	समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१२, हिंगोली	पोलीस उप आयुक्त, पुणे शहर
२१.	श्री. मुमक्का सुदर्शन	अपर पोलीस अधीक्षक, परभणी	पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर
२२.	श्री. सुरेशकुमार एस. मेंगडे	पोलीस उप आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई	पोलीस उप आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार
२३.	श्री. राजेश बनसोडे	पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे	पोलीस अधीक्षक, पोलीस बिनतारी, पुणे
२४.	श्री. विश्वास द. पांढरे	उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई	पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर
२५.	श्री.राजेंद्रकुमार जी. दाभाडे	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर
२६.	श्री. अशोक दुधे	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
२७.	श्री. सदानंद वायसे-पाटील	पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे	उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
२८.	श्रीम. शीला डी. साईल	सहायक पोलीस महानिरीक्षक, दक्षता/ धोरण, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालय, मुंबई	उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
२९.	श्री. एस.एस. बुरसे	उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई	पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर
३०.	श्रीम. सुनिता व्ही. साळुंके-ठाकरे	पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक (मुख्यालय) मुंबई	उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
३१.	श्री. पुरुषोत्तम कराड	पोलीस उप आयुक्त, वाहतूक, नवी मुंबई	पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
३२.	श्री. सुनिल डी. कडासने	पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक	पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर
३३.	श्री. विश्वा पी. पानसरे	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर

अ.क्र. (१)	पोलीस अधिका-याचे नाव (२)	विद्यमान पदस्थापना (३)	बदलीने पदस्थापना (४)
३४.	श्री. वसंत उ. जाधव	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
३५.	श्रीम. स्मार्तना एस. पाटील	पोलीस अधीक्षक, पोलीस बिनतारी, पुणे	पोलीस उप आयुक्त, पुणे शहर
३६.	श्री. प्रशांत एम. मोहिते	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-४, ठाणे शहर	पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे
३७.	श्री. धोडोपंत एस. स्वामी	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-८, मुंबई	पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर
३८.	श्री. अमोल एस. तांबे	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-९, नाशिक शहर	पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे
३९.	श्री. सुहेल शर्मा	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	पोलीस उप आयुक्त, पुणे शहर
४०.	श्री. अनुराग जैन	अपर पोलीस अधीक्षक, लातूर	पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर
४१.	श्री. गोरख सुरेश भामरे	अपर पोलीस अधीक्षक, वाशिम	पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर
४२.	श्री. श्रवण दत्त	अपर पोलीस अधीक्षक, खामगांव, बुलढाणा	पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर
४३.	श्री. प्रविण पाटील	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१, पुणे
४४.	श्रीम. पौर्णिमा गायकवाड	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, पुणे शहर	समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१२, हिंगोली.
४५.	श्रीम. नम्रता जी. पाटील (चव्हाण)	पोलीस उप आयुक्त, पुणे शहर.	पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
४६.	श्री. अविनाश एम. अंबुरे	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, ठाणे शहर	पोलीस उप आयुक्त, मीरा- भाईदर-वसई-विरार.
४७.	श्री. यशवंत आर. सोळंके	अपर पोलीस अधीक्षक, वर्धा.	पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, नागपूर
४८.	श्री. संदीप आर. डोईफोडे	पोलीस अधीक्षक, फोर्स वन [U.C.T.C.], महाराष्ट्र राज्य, मुंबई.	पोलीस उप आयुक्त, मीरा- भाईदर-वसई-विरार.

अ.क्र. (१)	पोलीस अधिका-याचे नाव (२)	विद्यमान पदस्थापना (३)	बदलीने पदस्थापना (४)
४९.	श्री. राहुल उत्तम श्रीरामे	पोलीस उप आयुक्त, वाहतूक, पुणे शहर.	पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई.
५०.	श्री. भरत एस. तांगडे	उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई.	अपर पोलीस अधीक्षक, वाशिम.
५१.	श्रीम. रुपाली आय. खैरमोडे (अंबुरे)	पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई.	पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर.
५२.	श्री. दीपक पी. देवराज	पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई.	समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.२, पुणे.
५३.	श्री. सुनिल पी. लोखंडे	पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर	पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर.
५४.	श्री. किरणकुमार बाबाराव चव्हाण	पोलीस अधीक्षक, फोर्स वन, महाराष्ट्र राज्य, मुंबई.	पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर.
५५.	श्री. प्रशांत रामदास खैरे	पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर.	अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर.
५६.	श्री. पंकज दिलीपराव डहाणे	समादेशक, रा.रा.पोलीस बल, गट क्र.४, नागपूर.	पोलीस उप आयुक्त, नवी मुंबई.
५७.	श्री. राहुल अरविंदराव माकनिकर	अपर पोलीस अधीक्षक, नागपूर (ग्रा.)	पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर.
५८.	श्रीम. गीता श्यामराव चव्हाण	पोलीस उप आयुक्त, बंदरे परिमंडळ, मुंबई शहर	उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, नाशिक.
५९.	श्री. संभाजी सुदाम कदम	पोलीस अधीक्षक, तांत्रिक सेवा, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे.	पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर.
६०.	श्री. शिवराज बापुसाहेब पाटील	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, नवी मुंबई.	पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर.
६१.	श्री. प्रशांत जगन्नाथ बच्छाव	अपर पोलीस अधीक्षक, धुळे.	पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर.

अ.क्र. (१)	पोलीस अधिका-याचे नाव (२)	विद्यमान पदस्थापना (३)	बदलीने पदस्थापना (४)
६२.	श्री. शशिकांत देवराव बोराटे	प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा.	पोलीस उप आयुक्त, पुणे शहर.
६३.	श्री. संदीप गुलाबराव पखाले	पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, नागपूर शहर	अपर पोलीस अधीक्षक, नागपूर (ग्रा.)
६४.	श्री. अमित काशिनाथ काळे	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, मीरा-भाईंदर-वसई-विरार.	पोलीस उप आयुक्त, नवी मुंबई.
६५.	श्रीम. दिपाली राजेंद्र धाटे	पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, सोलापूर शहर.	अपर पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रा.)
६६.	श्री. प्रकाश संपतराव गायकवाड	अपर पोलीस अधीक्षक, पालघर.	पोलीस उप आयुक्त, सोलापूर शहर.
६७.	श्री. संजयकुमार सुरगौडा- पाटील	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, मीरा-भाईंदर-वसई-विरार	पोलीस उप आयुक्त, नवी मुंबई.
६८.	श्री. मिलींद एल. मोहिते	अपर पोलीस अधीक्षक, बारामती, जिल्हा-पुणे.	अपर पोलीस अधीक्षक, हिंगोली.
६९.	श्री. तिरुपती एल. काकडे	अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर	पोलीस अधीक्षक, फोर्स वन [U.C.T.C.], महाराष्ट्र राज्य, मुंबई.
७०.	श्री. सुहास पी. बावचे	उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई.	पोलीस उप आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार
७१.	श्री. विजय एम. खरात	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, नाशिक शहर.	सहायक पोलीस महानिरीक्षक, दक्षता, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालय, मुंबई
७२.	श्री. योगेश ए. चव्हाण	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, ठाणे शहर.	पोलीस उप आयुक्त, नवी मुंबई.
७३.	श्री.मारुती नारायण जगताप	पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई.	पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती.
७४.	श्री. सागर नेताजी पाटील	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर.	पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर.

अ.क्र. (१)	पोलीस अधिका-याचे नाव (२)	विद्यमान पदस्थापना (३)	बदलीने पदस्थापना (४)
७५.	श्री. बापु विठ्ठल बांगर	पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा/ विशेष शाखा, सोलापूर शहर	अपर पोलीस अधीक्षक, सातारा
७६.	श्री. गजानन एस. राजमाने	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, नागपूर शहर	पोलीस अधीक्षक, फोर्स वन, मुंबई.
७७.	श्री. आनंद ए. भोईटे	पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, पिंपरी चिंचवड	अपर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे (ग्रामीण)
७८.	श्री. सचिन सुरेश पांडकर	पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई	अपर पोलीस अधीक्षक, बीड
७९.	श्री. अजय लक्ष्मण देवरे	पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक.	अपर पोलीस अधीक्षक, लातूर
८०.	श्री. यशवंत अशोक काळे	अपर पोलीस अधीक्षक, हिंगोली	अपर पोलीस अधीक्षक, परभणी
८१.	श्री. राहुल धर्मराज खाडे	पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद	पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती.
८२.	श्री. खंडेराव आप्पा धरणे	अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ	अपर पोलीस अधीक्षक, भोकर, जिल्हा-नांदेड
८३.	श्रीम. जयश्री कोंडीबा जाधव (जयश्री तानाजी गायकवाड)	अपर पोलीस अधीक्षक, गडहिंगलज, जिल्हा-कोल्हापूर.	अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.
८४.	श्री. दीपक विठ्ठलराव गिन्हे	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	समादेशक, रा.रा.पोलीस बल, गट क्र.३, जालना
८५.	श्री. अभिजीत सुरेश शिवथरे	पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, नवी मुंबई	अपर पोलीस अधीक्षक, जालना
८६.	श्री. विजय व्यंकटराव कबाडे	अपर पोलीस अधीक्षक, भोकर, जिल्हा-नांदेड	अपर पोलीस अधीक्षक, वर्धा
८७.	श्री. सुनिल कृष्णा लांजेवार	अपर पोलीस अधीक्षक, बीड.	अपर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद (ग्रामीण).
८८.	श्री. विक्रान्त विश्वास देशमुख	अपर पोलीस अधीक्षक, जालना.	पोलीस उप आयुक्त, पुणे शहर
८९.	श्रीम. जयश्री डी. देसाई	अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.	अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर.

अ.क्र. (१)	पोलीस अधिका-याचे नाव (२)	विद्यमान पदस्थापना (३)	बदलीने पदस्थापना (४)
९०.	श्रीम. राजलक्ष्मी सतिश शिवणकर	पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर.	पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे.
९१.	श्री. चंद्रकांत खांडवी	अपर पोलीस अधीक्षक, मालेगांव, नाशिक (ग्रामीण).	पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर
९२.	श्री. एम.एम. मकानदार	पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर	प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा, जिल्हा-पुणे.
९३.	श्री. धीरज पाटील	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची, जिल्हा- सांगली
९४.	श्री. निकेश प्रकाश खाटमोडे	पदस्थापनेच्या प्रतिक्षेत	अपर पोलीस अधीक्षक, गडहिंगलज, जिल्हा-कोल्हापूर
९५.	श्री. अमरसिंग जाधव	अपर पोलीस अधीक्षक, फोर्स वन [U.C.T.C.], महाराष्ट्र राज्य, मुंबई.	पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर
९६.	श्री. अमोल भाऊसाहेब झेंडे	पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे	पोलीस उप आयुक्त, पुणे शहर
९७	श्रीम. स्वप्ना एच. गोरे	प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर	पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड
९८	श्री. अकबर पठाण	पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नाशिक	पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
९९	श्री. संदीप अनंतराव आटोळे	पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर	पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद
१००	श्री. शर्मिला घार्गे (शर्मिष्ठा वालावलकर)	उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, नाशिक	पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
१०१.	श्री. अशोक रमेश थोरात	प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला	अपर पोलीस अधीक्षक, खामगांव, जिल्हा- बुलढाणा
१०२.	श्रीम. दीपाली प्रमोद काळे	पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक	पोलीस उप आयुक्त, सोलापूर शहर



अ.क्र. (१)	पोलीस अधिका-याचे नाव (२)	विद्यमान पदस्थापना (३)	बदलीने पदस्थापना (४)
१०३.	श्री. विजय मगर	पदस्थानेच्या प्रतिकेत	पोलीस उप आयुक्त, पुणे शहर
१०४.	श्री. विवेक पाटील	पोलीस उप आयुक्त, पुणे शहर	पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड

२. तसेच, (१) श्री. प्रसाद अक्कानारु, भा.पो.से., आणि (२) श्रीम. श्वेता खेडकर, (३) श्री.विजयकांत मंगेश सागर, (४) श्री. प्रशांत विजयकुमार वाघुंडे, (५) श्री. विशाल गायकवाड, (६) श्री.अजित बोराडे, (७) श्री. दत्ता किसन नलावडे, (८) श्री. दत्तात्रय बापु कांबळे व (९) श्रीम. ज्योती क्षिरसागर या रा.पो.से. अधिका-यांची महाराष्ट्र पोलीस अधिनियम याच्या कलम २२न यामधील तरतुदीनुसार, याद्वारे, बदली करण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील.

३. त्या अनुसार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांनी मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण/न्यायालय यांचे आदेश, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, इत्यादी लक्षात घेऊन पुढील उचित कार्यवाही करावी.

४. हा शासन आदेश, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ यांच्या शिफारशीचा यथायोग्य विचार करून आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम याच्या कलम २२न मध्ये निर्दिष्ट सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

५. हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२११०७१९२९०५९६२९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(व्यंकटेश भट)

शासनाचे सह सचिव.

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

प्रत-

- १) पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २) पोलीस महासंचालक, लोहमार्ग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ३) महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ४) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई.
- ५) आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ६) अपर पोलीस महासंचालक. गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ७) अपर पोलीस महासंचालक, रा.रा. पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ८) अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ९) अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

- १०) अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ११) अपर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १२) संचालक, दळणवळण व परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १३) सर्व पोलीस आयुक्त.
- १४) संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक.
- १५) सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक/ पोलीस उप महानिरीक्षक.
- १६) सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक.
- १७) प्रधान महालेखापाल (लेखा व हकदारी/ लेखा परीक्षा)-१/२, महाराष्ट्र, मुंबई/ नागपूर.
- १८) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १९) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- २०) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- २१) संबंधित पोलीस अधिकारी (पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांच्यामार्फत).
- २२) अवर सचिव, पोल-१अ, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २३) सहायक संचालक, भा.पो.से. कक्ष, मंत्रालय, मुंबई.
- २४) निवड नस्ती, पोल-१.